

सहाय्यक सरकारी अभियोक्ता,
गट "अ" या पदावर सरळसेवेने
नियुक्ती करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
गृह विभाग
शासन निर्णय क्रमांक: डीपीपी-०८२३/प्र.क्र.१६१/पोल-१०,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक :- ०२ जानेवारी २०२५

- संदर्भ :- १. गृह विभाग शासन निर्णय क्रमांक: एसपीपी-२२९५/प्र.क्र.१४९/पोल-१०,
दि.२० मे १९९७.
२. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे क्रमांक:- एचएमआर-१६२३/प्र.क्र.९९/२०२३/
अड्डावीस, दिनांक २३.०८.२०२३ चे पत्र

शासन निर्णय :-

संचालक, अभियोग संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिनस्त विविध आस्थापनेवर "सहाय्यक सरकारी अभियोक्ता, गट "अ" ची पदे संदर्भ क्रमांक १ वरील दि.२०.०५.१९९७ अन्वये निर्माण करण्यात आली आहेत. सेवाप्रवेश नियमानुसार, सदर पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवेने भरावयाची आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संदर्भाधीन दिनांक २३.०८.२०२३ च्या पत्रान्वये, सहाय्यक सरकारी अभियोक्ता, गट "अ" या पदांकरिता एकूण ५३१ उमेदवारांची शिफारस केली आहे. शिफारस प्राप्त एकूण ५३१ उमेदवारांपैकी ३३ उमेदवारांची चारित्र्य पडताळणी प्रलंबित असून ३ उमेदवारांचे जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त नाही (शिफारस क्र.४९०, ५०७ व ५१२). तसेच ४ उमेदवार नियुक्ती स्विकारणार नाहीत. उर्वरीत ४९१ उमेदवारांना महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियम २०२१ मधील मार्गदर्शक सूचनानुसार महसूल विभाग वाटप करण्यात आले आहे. नागरी सेवा मंडळाने दि.१८.१२.२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये शिफारस केल्याप्रमाणे आणि शासनाने मान्यता दिल्यानुसार, सहाय्यक सरकारी अभियोक्ता, गट "अ" या पदावर उमेदवारांच्या नावापुढे दर्शविलेल्या ठिकाणी स्थानापन्न नियुक्ती करण्यात येत आहे.

अ.क्र	शिफारस क्रमांक	नाव	प्रवर्ग	वाटप करण्यात आलेला महसूली विभाग	नियुक्तीचा जिल्हा
१	१	श्रीमती पुजा दत्तात्रय काळे	खुला सर्वसाधारण-१	पुणे	पुणे
२	२	श्री. दिगंबर चंद्रकांत खोपडे	खुला सर्वसाधारण-२	पुणे	पुणे
३	३	श्री. गजानन नागनाथ मुस्तापुरे	खुला सर्वसाधारण -३	छत्रपती संभाजीनगर	परभणी
४	४	श्रीमती मनिषा उत्तमराव कडलग	खुला महिला -१	नाशिक	अहमदनगर
५	५	श्रीमती धनश्री अनिल पांचाळ	खुला महिला -२	पुणे	कोल्हापूर
६	६	श्री. अभय रमेश रणपिसे	खुला सर्वसाधारण-४	अमरावती	अकोला

७	७	श्रीमती वैशाली काशिनाथ जगदाळे	खुला सर्वसाधारण-५	नागपूर	नागपूर
८	८	श्रीमती प्राजक्ता रमेश पिसाळ	खुला महिला ३	पुणे	पुणे
९	१०	श्रीमती मनिषा अर्जुन सावंत	खुला महिला ४	पुणे	सांगली
१०	११	श्रीमती हर्षला गोपाळ जोशी	खुला महिला ५	छत्रपती संभाजीनगर	लातूर
११	१२	श्रीमती वर्षा भरत माने	खुला महिला ६	पुणे	सातारा
१२	१३	श्री. सय्यद जुनेद सय्यद साजेद अली	खुला सर्वसाधारण-७	छत्रपती संभाजीनगर	परभणी
१३	१४	श्रीमती पिकी विलास दंदी	खुला महिला ७	नाशिक	नाशिक
१४	१५	श्रीमती आरती रमेश फरताळे	खुला महिला ८	नाशिक	नाशिक
१५	१६	श्री. सन्मती महावीर बकलीवाल	खुला सर्वसाधारण-८	अमरावती	वाशिम
१६	१७	श्रीमती मिनाक्षी बाबुराव जांगळे	खुला सर्वसाधारण-९	कोकण-२	ठाणे
१७	१८	श्रीमती धनश्री पोपट सोनलकर	खुला महिला ९	कोकण-२	ठाणे
१८	१९	श्री. संविधान महादु वाघमारे	खुला सर्वसाधारण-१०	छत्रपती संभाजीनगर	बीड
१९	२०	श्री. सागर वसंतराव कदम	खुला सर्वसाधारण-११	पुणे	पुणे
२०	२१	श्री. सागर सतिशराव पाटील	खुला सर्वसाधारण-१२	छत्रपती संभाजीनगर	नांदेड
२१	२३	श्रीमती स्मृती सिताराम कांबळे	खुला महिला १०	अमरावती	यवतमाळ
२२	२४	श्रीमती क्रांती देविदास सोनवणे,	खुला महिला ११	पुणे	पुणे
२३	२५	श्रीमती मुक्ता हिम्मतराव मनवर	खुला-महिला-१२	अमरावती	वाशिम
२४	२६	श्री. अनुप लक्ष्मीनारायण लखोटिया	खुला-सर्वसाधारण-१४	पुणे	पुणे
२५	२७	श्रीमती माधुरी महादेव मोरे	खुला-सर्वसाधारण -१५	पुणे	सांगली
२६	२८	श्री. राहुल शिवाजी भोसले	खुला-सर्वसाधारण-१६	पुणे	सोलापूर
२७	२९	श्री. भुषण महेश भामरे	खुला-सर्वसाधारण-१७	नाशिक	जळगांव
२८	३०	श्री. यशवंत दादासाहेब इंगवले	खुला-सर्वसाधारण-१८	पुणे	सातारा
२९	३३	श्रीमती माया पंडीत जगताप	खुला-महिला-१४	कोकण-२	मुंबई
३०	३४	श्री. नितीन गजानन हिंगणे	खुला-सर्वसाधारण-२०	अमरावती	बुलढाणा
३१	३६	श्री. मनोज दिगंबर बागल	खुला-सर्वसाधारण -२१	पुणे	सांगली
३२	३७	श्रीमती संध्या दत्तात्रय दळवी	खुला-महिला-१६	कोकण-२	मुंबई
३३	३८	श्रीमती सुजाता प्रकाशराव आचमारे	खुला-महिला-१७	छत्रपती संभाजीनगर	नांदेड
३४	३९	श्रीमती जागृती बापुराव ठाकरे	खुला-महिला-१८	नाशिक	नाशिक
३५	४०	श्रीमती प्रियंका मोहन पवार	खुला-महिला-१९	पुणे	सांगली
३६	४१	श्रीमती मोनिशा अरुण जैस्वार	खुला-सर्वसाधारण -२२	नागपूर	नागपूर
३७	४२	श्री. अमोल बाळासाहेब गिराम	खुला-सर्वसाधारण-२३	छत्रपती संभाजीनगर	बीड
३८	४३	श्री. राजेश प्रल्हादराव लव्हाळे	खुला-सर्वसाधारण-२४	अमरावती	यवतमाळ
३९	४४	श्री. जयश्री नीळकंठराव काळे	खुला-महिला-२०	नागपूर	वर्धा
४०	४५	श्रीमती मोनिका दिनकर पाटील	खुला-सर्वसाधारण-२५	पुणे	कोल्हापूर
४१	४६	श्रीमती आशा तेजराम भाजीपाले	खुला-महिला-२१	नागपूर	गोंदिया
४२	४७	श्रीमती सोनिया मुकुंद तेली	खुला-सर्वसाधारण-२६	पुणे	सांगली
४३	४८	श्रीमती कल्याणी सुनीलराव कुलकर्णी	खुला-सर्वसाधारण-२७	छत्रपती संभाजीनगर	नांदेड
४४	४९	श्रीमती सारीका रामराव वायबसे	खुला-महिला-२२	छत्रपती संभाजीनगर	लातूर
४५	५०	श्रीमती शीतल किरण अहिवळे	खुला-महिला-२३	पुणे	सातारा
४६	५१	श्रीमती स्नेहा सुरेश मोहोळ	खुला-सर्वसाधारण-२८	पुणे	पुणे
४७	५२	श्रीमती रुपाली रामदास कदम	खुला-सर्वसाधारण-२९	पुणे	पुणे
४८	५३	श्रीमती राजश्री रामचंद्र जोरवर	खुला-महिला-२४	पुणे	कोल्हापूर

४९	५४	श्री. मनोज बाजीराव पाटील	खुला-सर्वसाधारण-३०	पुणे	सातारा
५०	५५	श्री. सय्यद महेफुजअली अतहरअली	खुला-सर्वसाधारण-३१	नाशिक	नंदूरबार
५१	५६	श्रीमती सुनिता मुरलीधर वाझळकर	खुला- महिला-२५	अमरावती	यवतमाळ
५२	५७	श्रीमती स्वप्नाली सुभाष टिळेकर	खुला-महिला-२६	पुणे	सातारा
५३	५८	श्री. क्रांतीकुमार किशनराव कौलवार	खुला-सर्वसाधारण-३२	पुणे	पुणे
५४	५९	श्री. सागर सुरेश महाडीक	खुला-सर्वसाधारण -३३	पुणे	कोल्हापूर
५५	६०	श्रीमती स्नेहा अरुण नाईक	खुला-सर्वसाधारण-३४	कोकण-२	रायगड
५६	६१	श्री. बंकट प्रभु शिवलकर	खुला-सर्वसाधारण-३५	छत्रपती संभाजीनगर	धाराशिव
५७	६२	श्रीमती अश्विनी संजय काळे	खुला-सर्वसाधारण-३६	पुणे	पुणे
५८	६३	श्रीमती पुजाश्री शेषेराव इंगळे	खुला-सर्वसाधारण-३७	पुणे	पुणे
५९	६४	श्रीमती राधिका रमेश काळे	खुला-सर्वसाधारण-३८	कोकण-२	मुंबई
६०	६५	श्रीमती फौजिया तबस्सुम अब्दुल सादिक	खुला-महिला-२७	अमरावती	अकोला
६१	६६	श्री. प्रफुल्ल ग्यानचंदजी बोहरा	खुला-सर्वसाधारण-३९	नागपूर	चंद्रपूर
६२	६७	श्रीमती दिक्षा प्रकाशचंद कोठारी	खुला-सर्वसाधारण-४०	नागपूर	वर्धा
६३	६८	श्रीमती दिपाली मल्लीकार्जुन दोडमनी	खुला-महिला-२८	पुणे	सांगली
६४	६९	श्रीमती पुनम मोहन देशमुख	खुला-महिला-२९	पुणे	सोलापूर
६५	७०	श्रीमती रुपाली विश्वनाथराव भिसे	खुला-महिला-३०	छत्रपती संभाजीनगर	परभणी
६६	७१	श्री. हेमंत नाना पगारे	खुला-सर्वसाधारण-४१	कोकण-२	मुंबई
६७	७२	श्रीमती प्रणिता वसंतराव जोशी	खुला-सर्वसाधारण-४२	नागपूर	गोंदिया
६८	७३	श्री. दिग्विजय धनाजीराव देशमुख	खुला-सर्वसाधारण-४३	पुणे	कोल्हापूर
६९	७४	श्री. नितीन अर्जुन जाधव	खुला-सर्वसाधारण-४४	छत्रपती संभाजीनगर	जालना
७०	७५	श्री. संदिप दत्तात्रय फरांदे	खुला-सर्वसाधारण-४५	पुणे	सोलापूर
७१	७६	श्री. अमोल बापु नलावडे	खुला-सर्वसाधारण-४६	पुणे	सोलापूर
७२	७७	श्रीमती मोनाली अंगदराव काळे	खुला-महिला-३१	पुणे	पुणे
७३	७८	श्रीमती अरुणा दिगंबर अंजनकर	खुला-महिला-३२	नागपूर	नागपूर
७४	७९	श्रीमती प्रिती लक्ष्मण जाधव	खुला-महिला-३३	पुणे	पुणे
७५	८१	श्री.भागवत एकनाथ निकम	खुला-सर्वसाधारण-४८	छत्रपती संभाजीनगर	जालना
७६	८२	श्री.योगेश प्रभाकर पोरे	खुला-सर्वसाधारण-४९	पुणे	पुणे
७७	८३	श्री.रविकिरण दत्तात्रय सोनवणे	खुला-सर्वसाधारण-५०	छत्रपती संभाजीनगर	धाराशिव
७८	८४	श्रीमती तेजस्विनी रघुनाथ पेडनेकर	खुला-महिला-३४	पुणे	कोल्हापूर
७९	८५	श्री.धैर्यशील पोपटराव गाढवे	खुला-सर्वसाधारण-५१	पुणे	सोलापूर
८०	८६	श्री.राहुल सुरेश शिंगणापूरे	खुला-सर्वसाधारण-५२	पुणे	सोलापूर
८१	८७	श्रीमती कविता अरुणराव बाकडे	खुला-महिला-३५	नागपूर	नागपूर
८२	८८	श्रीमती अक्काताई श्रीरंग बडरे	खुला-महिला-३६	पुणे	सोलापूर
८३	८९	श्रीमती रुपाली कैलास खाडे	खुला-महिला-३७	पुणे	पुणे
८४	९०	श्रीमती मंजुषा गजानन कुलकर्णी	खुला-महिला-३८	पुणे	सोलापूर
८५	९१	श्री.प्रतिक भारत देशमाने	खुला-सर्वसाधारण-५३	कोकण-२	रायगड
८६	९३	श्रीमती शिल्पा सुदर्शन सुरवसे	खुला-महिला-३९	पुणे	सोलापूर
८७	९४	श्रीमती अश्विनी विलासराव पाटील	खुला-सर्वसाधारण-५५	कोकण-२	मुंबई
८८	९५	श्रीमती अबोली भास्कर कुलकर्णी	खुला-सर्वसाधारण-५६	नाशिक	अहमदनगर
८९	९६	श्रीमती क्रांती देवानंद कुरळे	खुला-सर्वसाधारण-५७	पुणे	पुणे

९०	९७	श्रीमती कविता बाळू कांबळे	खुला-महिला-४०	पुणे	कोल्हापूर
९१	९८	श्रीमती रेश्मा यासिन पठाण	खुला-सर्वसाधारण-५८	पुणे	सांगली
९२	९९	श्रीमती तेजश्री रामदास पांडजी	खुला-सर्वसाधारण-५९	कोकण-२	ठाणे
९३	१०१	श्रीमती पल्लवी केशरीमल भोयर	खुला-महिला-४१	कोकण-२	ठाणे
९४	१०२	श्री.भारत देवराम काळे	खुला -सर्वसाधारण-६१	पुणे	सांगली
९५	१०३	श्री.प्रसाद मधुकर काकडे	खुला- सर्वसाधारण-६२	कोकण-२	मुंबई
९६	१०४	श्रीमती पूजा धनराज सावंत	खुला-महिला-४२	नागपूर	नागपूर
९७	१०५	श्रीमती उज्वला परशराम रोठे	खुला-महिला-४३	अमरावती	बुलढाणा
९८	१०६	श्रीमती रंजिता राजेंद्रकुमार शुक्ला	खुला-सर्वसाधारण-६३	नागपूर	गोंदिया
९९	१०७	श्रीमती रूपाली रामचंद्र कांबळे	खुला-महिला-४४	पुणे	सोलापूर
१००	१०८	श्रीमती नंदिनी देविदास सोनवणे	खुला-सर्वसाधारण-६४	नाशिक	धुळे
१०१	१०९	श्रीमती भाग्यश्री ज्ञानदेव अस्वले	खुला-महिला-४५	पुणे	सांगली
१०२	११०	श्री.सुरज दिपक मोरे	खुला-सर्वसाधारण -६५	पुणे	कोल्हापूर
१०३	१११	श्रीमती सोनाली रमेश गोकले	खुला-महिला-४६	छत्रपती संभाजीनगर	धाराशिव
१०४	११२	श्री.विवेकानंद बाजीराव पाटील	खुला-सर्वसाधारण-६६	पुणे	सांगली
१०५	११३	श्रीमती मोनाली पंडितराव चौगले	खुला-सर्वसाधारण-६७	पुणे	कोल्हापूर
१०६	११४	श्रीमती सुचिता नानासाहेब वायकर	खुला -महिला-४७	पुणे	सातारा
१०७	११५	श्री. प्रितम जगदेवराव वैद्य	खुला-सर्वसाधारण-६८	अमरावती	अमरावती
१०८	११६	श्री. शिवाजी कल्याण माने	खुला-सर्वसाधारण-६९	छत्रपती संभाजीनगर	बीड
१०९	११७	श्री. पवन शिवदास अरकिले	खुला-सर्वसाधारण-७०	पुणे	सातारा
११०	११८	श्रीमती स्वाती शिवदयाल जैस्वाल	खुला -महिला-४८	अमरावती	बुलढाणा
१११	११९	श्रीमती शीतल प्रमोद नेवासकर	खुला -महिला-४९	कोकण-२	ठाणे
११२	१२०	श्री. अभिजीत दिलीप आवळे	खुला-सर्वसाधारण-७१	पुणे	सांगली
११३	१२१	श्रीमती प्रांजली तुकाराम पांडरे	खुला-महिला-५०	पुणे	कोल्हापूर
११४	१२२	श्री. अतीक इकबाल परकोटे	खुला-सर्वसाधारण-७२	छत्रपती संभाजीनगर	जालना
११५	१२३	श्रीमती श्रद्धा अर्जुन रणित	खुला-महिला-५१	नागपूर	नागपूर
११६	१२४	श्री. चंद्रकांत सत्यवान सावंत	खुला-सर्वसाधारण-७३	कोकण-२	ठाणे
११७	१२५	श्रीमती वर्षा विष्णुपंत मंडले	खुला-महिला-५२	पुणे	सांगली
११८	१२६	श्री. हर्षवर्धन सोपानराव ढगे	खुला-सर्वसाधारण-७४	छत्रपती संभाजीनगर	जालना
११९	१२७	श्रीमती विशाखा विष्णु शेळके	खुला- महिला-५३	छत्रपती संभाजीनगर	परभणी
१२०	१२८	श्रीमती रेश्मा विठ्ठलराव चरडे	खुला-महिला-५४	नागपूर	नागपूर
१२१	१२९	श्री. शिवकुमार बाळाप्पा हत्तरगी	खुला-सर्वसाधारण-७५	पुणे	सांगली
१२२	१३०	श्री. नितान सुधाकर फड	खुला-सर्वसाधारण-७६	कोकण-२	मुंबई
१२३	१३१	श्रीमती सिंधु मुरलीधर थोपटे	खुला-महिला-५५	छत्रपती संभाजीनगर	बीड
१२४	१३२	श्रीमती लक्ष्मी सुभाष सदरेकर	खुला-महिला-५६	पुणे	कोल्हापूर
१२५	१३३	श्रीमती अस्मिता एकनाथराव मोरे	खुला-सर्वसाधारण-७७	छत्रपती संभाजीनगर	नांदेड
१२६	१३४	श्रीमती अनिता बापुसो पाटील	खुला-महिला-५७	पुणे	सातारा
१२७	१३५	श्री. विलास शिवाजी गवई	खुला-सर्वसाधारण-७८	कोकण-२	रायगड
१२८	१३६	श्रीमती अश्विनी रविंद्रनाथ सूळ	खुला-महिला-५८	पुणे	सातारा
१२९	१३७	श्री. श्रीनिवास प्रदिप कणसे	खुला-सर्वसाधारण-७९	पुणे	सातारा
१३०	१३८	श्रीमती सुमित्रा सुर्यभान गर्जे	खुला-महिला-५९	पुणे	कोल्हापूर
१३१	१३९	श्रीमती प्रतिभा जालिंदर गवळी	खुला-महिला-६०	पुणे	सोलापूर
१३२	१४०	श्रीमती अनुजा अरूण पाटील	खुला-महिला-६१	नाशिक	जळगांव

१३३	१४१	श्री. विनोद भगवान आरे	खुला-सर्वसाधारण-८०	कोकण-२	मुंबई
१३४	१४२	श्रीमती भक्ती अरुण लाठकर	खुला-सर्वसाधारण-८१	छत्रपती संभाजीनगर	नांदेड
१३५	१४३	श्री. किशोर आदिनाथ मुळे	खुला-सर्वसाधारण-८२	अमरावती	यवतमाळ
१३६	१४४	श्री. समीर सुरेंद्र भंडारकर	खुला-सर्वसाधारण-८३	पुणे	पुणे
१३७	१४५	श्री. ऋषीकेश विजयकुमार देशमुख	खुला-सर्वसाधारण-८४	पुणे	सोलापूर
१३८	१४६	श्रीमती जयश्री हरीभाऊ ठाकरे	खुला-महिला-६२	अमरावती	अमरावती
१३९	१४७	श्रीमती शमा हनुमंत बांदल	खुला-महिला-६३	पुणे	सातारा
१४०	१४९	श्रीमती शितल वसंतराव पवार	खुला-महिला-६४	पुणे	कोल्हापूर
१४१	१५०	श्री. प्रविण रामभाऊ ठाकरे	खुला-सर्वसाधारण-८६	कोकण-२	ठाणे
१४२	१५१	श्रीमती विद्या गोविंदराव काकडे	खुला-सर्वसाधारण-८७	नागपूर	चंद्रपूर
१४३	१५२	श्री. तुषार विकास लिमण	खुला-सर्वसाधारण-८८	पुणे	सोलापूर
१४४	१५३	श्री. गणेश रायभान अनर्थे	खुला-सर्वसाधारण-८९	नाशिक	जळगांव
१४५	१५५	श्रीमती वसुंधरा अनिलकुमार फुले	खुला-सर्वसाधारण-९१	नागपूर	नागपूर
१४६	१५६	श्री. अजिंक्य नामदेव डोईफोडे	खुला-सर्वसाधारण-९२	पुणे	कोल्हापूर
१४७	१५७	श्री. मोहित मनोहर पंचारिया	खुला-सर्वसाधारण-९३	नागपूर	नागपूर
१४८	१५९	श्रीमती राधा शिवमुर्ती सुतार	खुला-सर्वसाधारण-९५	छत्रपती संभाजीनगर	परभणी
१४९	१६०	श्रीमती उषा हिंमतराव खवले	खुला-सर्वसाधारण-९६	पुणे	सातारा
१५०	१६१	श्री. दिलावर मलिक शेख	खुला-सर्वसाधारण-९७	पुणे	सातारा
१५१	१६२	श्री. रमेश बापुराव जाधव	खुला-सर्वसाधारण-९८	छत्रपती संभाजीनगर	हिंगोली
१५२	१६३	श्री. सागर शंकर पवार	खुला-सर्वसाधारण-९९	पुणे	पुणे
१५३	१६४	श्रीमती अमृता पुरुषोत्तम वाघ	खुला-सर्वसाधारण-१००	नागपूर	चंद्रपूर
१५४	१६६	श्री. तौसिफ हुसैन खान	खुला-सर्वसाधारण-१०२	नागपूर	भंडारा
१५५	१६७	श्रीमती सबा फरहिन हमीदुल्ला खान	खुला-सर्वसाधारण-१०३	छत्रपती संभाजीनगर	हिंगोली
१५६	१६८	श्री. विजय रंगनाथ धनवट	खुला-सर्वसाधारण-१०४	छत्रपती संभाजीनगर	जालना
१५७	१६९	श्री. प्रविण सुदामराव जावळे	खुला-सर्वसाधारण-१०५	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर
१५८	१७०	श्री. विजय पोपटराव कुसुरकर	खुला-सर्वसाधारण-१०६	पुणे	कोल्हापूर
१५९	१७१	श्री. अजय मनोहर दानी	खुला-सर्वसाधारण-१०७	अमरावती	अमरावती
१६०	१७२	श्री. सागर विश्वासराव मानकर	खुला-सर्वसाधारण-१०८	अमरावती	यवतमाळ
१६१	१७३	श्रीमती शमा जयप्रकाश कदम	खुला-सर्वसाधारण-१०९	पुणे	सोलापूर
१६२	१७४	श्री. मयूर शांताराम घोडके	खुला-सर्वसाधारण-११०	पुणे	पुणे
१६३	१७५	श्री. वासुदेव मधुकर बुडूखले	खुला-सर्वसाधारण-१११	कोकण-२	मुंबई
१६४	१७६	श्रीमती जयश्री अरुण साळुंके	खुला-सर्वसाधारण-११२	नाशिक	धुळे
१६५	१७७	श्रीमती निलम नवनाथ पवार	खुला-सर्वसाधारण-११३	पुणे	सातारा
१६६	१७८	श्री. अमोल राजेश्वर राऊत	खुला-सर्वसाधारण-११४	अमरावती	यवतमाळ
१६७	१७९	श्रीमती अर्चना माणिकराव सुर्यवंशी	खुला खेळाडू विरुद्ध-१	अमरावती	अकोला
१६८	१८०	श्रीमती पल्लवी रविकीरण सोनवणे	खुला खेळाडू विरुद्ध-२	नागपूर	नागपूर
१६९	१८१	श्री. अमित शिवाजी कदम	खुला खेळाडू विरुद्ध-३	छत्रपती संभाजीनगर	लातूर
१७०	१८२	श्रीमती अपर्णा शंकर जोशी	खुला खेळाडू विरुद्ध-४	पुणे	सोलापूर
१७१	१८३	श्री. मनोज प्रकाश सपकाळे	खुला खेळाडू विरुद्ध-५	नाशिक	जळगांव
१७२	१८४	श्रीमती रोमा लक्ष्मण त्रिभुवन	खुला खेळाडू विरुद्ध-६	कोकण-२	ठाणे
१७३	१८५	श्री. रवि बन्सिलाल नाईक	खुला खेळाडू विरुद्ध-७	छत्रपती संभाजीनगर	लातूर
१७४	१८७	श्री. हितेश गुणवंत काटेकर	खुला खेळाडू विरुद्ध-९	अमरावती	अमरावती

१७५	१८८	श्री. असिमअहमद अ. बासित शेख	खुला खेळाडु विरुद्ध-१०	नाशिक	नाशिक
१७६	१८९	श्री. गोपीसागर मन्सारांम धिवरे	खुला खेळाडु विरुद्ध-११	नाशिक	धुळे
१७७	१९०	श्री. ईश्वर टोग्या वळवी	अनुसूचित जमाती- सर्वसाधारण-१	नाशिक	जळगांव
१७८	१९१	श्रीमती कीर्ती राजेंद्र कस्तुरे	इतर मागासवर्ग - महिला-१	पुणे	सोलापूर
१७९	१९३	श्रीमती वैशाली बमण्णा बनसोडे	अनुसूचित जाती - महिला -१	पुणे	सोलापूर
१८०	१९४	श्रीमती पल्लवी प्रकाश चौगुले	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग - महिला-१	कोकण-२	ठाणे
१८१	१९५	श्री.अमोल भारत क्षीरसागर	इतर मागासवर्ग - सर्वसाधारण-१	पुणे	सोलापूर
१८२	१९६	श्रीमती नम्रता शिवाजी अहिवळे	अनुसूचित जाती - महिला - २	पुणे	सातारा
१८३	१९७	श्री.विश्वभरं भरत गरड	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण १	अमरावती	अकोला
१८४	१९८	श्री.संदेश दयाराम काठोके	इतर मागास वर्ग- सर्वसाधारण-२	नागपूर	नागपूर
१८५	२००	श्री.प्रदिप दिलीप शिरसाट	भटक्या जमाती-ड - सर्वसाधारण-१	कोकण-२	रायगड
१८६	२०१	श्री.अमोल बळवंत कांबळे	अनुसूचित जाती - सर्वसाधारण-२	कोकण-२	मुंबई
१८७	२०२	श्रीमती स्वाती मनोहर दळवे	इतर मागास वर्ग - महिला-२	अमरावती	अमरावती
१८८	२०४	श्रीमती अनघा शरणकुमार लिंबाळे	अनुसूचित जाती -महिला-३	पुणे	सोलापूर
१८९	२०५	श्रीमती गायत्री जीवन फुलसुंगे	भटक्या जमाती-ब महिला - १	कोकण-२	मुंबई
१९०	२०६	श्रीमती दिपाली अधिकराव धुमाळे	अनुसूचित जाती - महिला - ४	पुणे	कोल्हापूर
१९१	२०७	श्री.प्रणव दिपक भामरे	इतर मागास वर्ग - सर्वसाधारण-५	नाशिक	अहमदनगर
१९२	२०८	श्री.मल्हारी बालाजी बुक्के	विशेष मागास प्रवर्ग - सर्वसाधारण - १	छत्रपती संभाजीनगर	बीड
१९३	२०९	श्री.रत्नदीप मधुकरराव सोनवणे	अनुसूचित जाती - सर्वसाधारण-३	पुणे	सोलापूर
१९४	२१०	श्रीमती वर्षारानी लक्ष्मण साखळे	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- महिला-२	पुणे	कोल्हापूर
१९५	२११	श्रीमती अंजु सुरेश चिंचोळकर	अनुसूचित जाती-महिला-५	नागपूर	नागपूर
१९६	२१२	श्रीमती मिथिला महेंद्र गाडे	अनुसूचित जाती-महिला-६	कोकण-२	मुंबई
१९७	२१३	श्रीमती सविता प्रकाश हिवराळे	अनुसूचित जाती-महिला-७	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर
१९८	२१४	श्रीमती शितल यशवंत तुंडूरवार	आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग - महिला-३	अमरावती	यवतमाळ
१९९	२१६	श्रीमती अरुणा काका अंगारखे	अनुसूचित जाती-महिला-८	छत्रपती संभाजीनगर	बीड
२००	२१७	श्री.सुशील सुरेशआप्पा सहारकर	इतर मागास वर्ग - सर्वसाधारण-७	अमरावती	अकोला
२०१	२१८	श्री.लखन रावसाहेब पांचाळ	इतर मागास वर्ग - सर्वसाधारण-८	छत्रपती संभाजीनगर	जालना
२०२	२१९	श्री.अभिनव झुंबर पालवे	भटक्या जमाती - ड - सर्वसाधारण-२	नाशिक	नाशिक
२०३	२२०	श्रीमती नेहा अनिल आढाव	अनुसूचित जाती- महिला-९	कोकण -२	रायगड

२०४	२२१	श्रीमती सविता त्रिंबकराव फड	भटक्या जमाती ड-महिला-१	छत्रपती संभाजीनगर	बीड
२०५	२२३	श्रीमती करुणा महादेवराव दुधे	इतर मागास वर्ग- महिला-३	अमरावती	अमरावती
२०६	२२४	श्रीमती विनिता उल्हास पन्हाळे	इतर मागास वर्ग- महिला-४	नागपूर	वर्धा
२०७	२२५	श्री.विशाल प्रकाश सक्री	विशेष मागास प्रवर्ग - सर्वसाधारण - २	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर
२०८	२२६	श्री.गणेश नारायण पाटोळे	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-४	कोकण-१	सिंधुदूर्ग
२०९	२२८	श्रीमती जागृती जयवंत हुमणे	इतर मागास वर्ग - महिला-५	कोकण-१	रत्नागिरी
२१०	२२९	श्री. विक्रम पोमाजी राठोड	विमुक्त जाती-अ- सर्वसाधारण-१	कोकण-२	मुंबई
२११	२३०	श्रीमती निता मनोहर राऊत	इतर मागासवर्ग- महिला-६	अमरावती	अकोला
२१२	२३१	श्री. हेमंत ज्ञानदेव होळकर	इतर मागास वर्ग - सर्वसाधारण-१०	कोकण -२	ठाणे
२१३	२३२	श्रीमती कविता रामराव जमधाडे	अनुसूचित जाती - महिला- १०	छत्रपती संभाजीनगर	जालना
२१४	२३३	श्रीमती दिपाली सुरेश निम्हण (Disability certificate)	दिव्यांग - लोकोमोटर अक्षमता-१	पुणे	पुणे
२१५	२३४	श्रीमती प्रियंका भगवान होनमाने	भटक्या जमाती -क-महिला- १	नागपूर	नागपूर
२१६	२३५	श्रीमती वैशाली मनोहर गजभीये	अनुसूचित जाती-महिला-११	नागपूर	वर्धा
२१७	२३६	श्री. पंकज रामेश्वर इंगळे	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-५	अमरावती	अमरावती
२१८	२३७	श्री. विशाल संजय गव्हाळे	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-६	छत्रपती संभाजीनगर	बीड
२१९	२३८	श्रीमती स्वाती प्रकाश घुले	इतर मागास वर्ग -महिला-७	नाशिक	अहमदनगर
२२०	२३९	श्रीमती रसिका नंदकुमार चव्हाण	इतर मागास वर्ग -महिला-८	नाशिक	नाशिक
२२१	२४०	श्री. सचिन आनंदा पाटील	भटक्या जमाती-क- सर्वसाधारण-१	कोकण-२	मुंबई
२२२	२४१	श्री. सचिन जयपाल सोमवंशी	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-७	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर
२२३	२४२	श्रीमती गणेश्वरी किसन बोडा	विमुक्त जाती-अ- महिला-१	नागपूर	चंद्रपूर
२२४	२४३	श्री. सचिन जगन्नाथ बडे	भटक्या जमाती-ड - सर्वसाधारण-३	नाशिक	नाशिक
२२५	२४४	श्रीमती बागेश्री यशवंत भोंडवे	अनुसूचित जाती- महिला- १२	कोकण -२	मुंबई
२२६	२४५	श्री. गणेश विश्वनाथ घुगे	भटक्या जमाती-ड- सर्वसाधारण-४	छत्रपती संभाजीनगर	नांदेड
२२७	२४६	श्री. सावन प्रकाश धांडोरे	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-८	अमरावती	अमरावती
२२८	२४७	श्री. जितेंद्र सोमनाथ गंगावणे	भटक्या जमाती-ब- सर्वसाधारण-१	नाशिक	धुळे
२२९	२४८	श्रीमती सोनाली दत्तात्रय गायकवाड	अनुसूचित जाती-महिला-१३	नागपूर	वर्धा
२३०	२४९	श्रीमती दिपाली केशव सांबर	इतर मागास वर्ग-महिला-९	छत्रपती संभाजीनगर	जालना
२३१	२५०	श्रीमती शिल्पा संपतराव निफाडे	इतर मागास वर्ग-महिला-१०	नाशिक	नाशिक
२३२	२५१	श्री. अजित गंगाराम डोणेरारव	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-९	छत्रपती संभाजीनगर	हिंगोली
२३३	२५२	श्री. प्रदिप प्रकाश अवचार	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-१०	अमरावती	बुलढाणा

२३४	२५४	श्री. नारायण अनंता भांगे	आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग- सर्वसाधारण-३	छत्रपती संभाजीनगर	लातूर
२३५	२५५	श्री. प्रशांत कांतीलाल पाटील	इतर मागास वर्ग- सर्वसाधारण-११	नाशिक	अहमदनगर
२३६	२५६	श्रीमती पुनम अनिलसिंह रजपुत	विमुक्त जाती - अ- महिला- २	छत्रपती संभाजीनगर	धाराशिव
२३७	२५७	श्री. राहुल राजाराम रोकडे	इतर मागास वर्ग - सर्वसाधारण-१२	कोकण-२	मुंबई
२३८	२५८	श्रीमती निवेदिता भूपाल कर्णिक	अनुसूचित जाती-महिला-१४	कोकण -२	मुंबई
२३९	२५९	श्री. सुरेंद्र विठ्ठलराव औढेकर	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-११	पुणे	पुणे
२४०	२६०	श्री. धनराज एकनाथ माळी	इतर मागास वर्ग- सर्वसाधारण-१३	नाशिक	नाशिक
२४१	२६१	श्रीमती अनुराधा गौतमराव गायकवाड	अनुसूचित जाती- महिला- १५	छत्रपती संभाजीनगर	हिंगोली
२४२	२६२	श्रीमती रेश्मा बाबुराव मंडलिक	इतर मागास वर्ग - महिला- ११	नाशिक	अहमदनगर
२४३	२६३	श्री.सागर अरुणराव महल्ले	इतर मागास वर्ग- सर्वसाधारण-१४	अमरावती	अमरावती
२४४	२६४	श्रीमती सविता रमेश यादव	इतर मागास वर्ग - महिला- १२	कोकण-२	रायगड
२४५	२६५	श्री. सचिन भिका चव्हाण	विमुक्त जाती-अ- सर्वसाधारण -२	अमरावती	बुलढाणा
२४६	२६६	श्रीमती अमृता आनंदराव कांबळे	अनुसूचित जाती- महिला- १६	कोकण-१	सिंधुदुर्ग
२४७	२६७	श्री. अमोल मारोतराव गायकवाड	इतर मागासवर्ग सर्वसाधारण-१५	छत्रपती संभाजीनगर	जालना
२४८	२६८	श्री. दयानंद शेषराव अवसरमोल	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-१२	कोकण-२	रायगड
२४९	२६९	श्रीमती प्रज्ञा मधुकर पाईकराव	अनुसूचित जाती-महिला-१७	छत्रपती संभाजीनगर	नांदेड
२५०	२७०	श्रीमती वैशाली अर्जुनराव कुलथे	इतर मागासवर्ग महिला-१३	छत्रपती संभाजीनगर	जालना
२५१	२७१	श्री. सागर रामदास गायकवाड	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-१३	नाशिक	नाशिक
२५२	२७२	श्री. जगदीश सुरेशचंद्र पाटील	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-१६	नाशिक	नाशिक
२५३	२७३	श्रीमती पुजा सुनिल भावसार	इतर मागासवर्ग-महिला-१४	नाशिक	नंदूरबार
२५४	२७४	श्री. वैभव शंकरराव गायकवाड	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-१४	छत्रपती संभाजीनगर	धाराशिव
२५५	२७५	श्रीमती रुपाली युवराज पाटील	इतर मागासवर्ग-महिला-१५	कोकण-२	मुंबई
२५६	२७६	श्री. विजय नारायण मेहेत्रे	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-१७	छत्रपती संभाजीनगर	लातूर
२५७	२७७	श्रीमती वर्षा रामदास वानखडे	अनुसूचित जाती-महिला-१८	अमरावती	यवतमाळ
२५८	२७८	श्री. अब्दुल अजिज गफुरभाई मनियार	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-१८	नाशिक	नाशिक
२५९	२७९	श्रीमती विशाखा गोपाळराव बोकारे	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- महिला- ४	अमरावती	बुलढाणा
२६०	२८०	श्रीमती शुभदा रमेश सरतापे	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-१५	कोकण-२	मुंबई

२६१	२८१	श्रीमती प्रणिता तानाजी बुये	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-१६	कोकण-२	रायगड
२६२	२८२	श्रीमती प्रतिभा लक्ष्मण वैरागडे	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-१७	अमरावती	वाशिम
२६३	२८३	श्रीमती अंजु चिंतामणजी बुराडे	इतर मागासवर्ग -महिला-१६	नागपूर	भंडारा
२६४	२८४	श्रीमती सत्वशीला भगवान ओव्हाळ	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-१८	कोकण-२	ठाणे
२६५	२८५	श्रीमती अश्विनी विनोद अहिवळे	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-१९	नागपूर	नागपूर
२६६	२८६	मोमीन तौफिक अहमद जलालोद्दीन	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-१९	छत्रपती संभाजीनगर	नांदेड
२६७	२८७	श्री. गितेष बबन सुरसे	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-२०	नाशिक	अहमदनगर
२६८	२८८	श्रीमती अनुजा बालाजी गुणाले	इतर मागासवर्ग-महिला-१७	छत्रपती संभाजीनगर	बीड
२६९	२८९	श्रीमती लक्ष्मी निलकंठ तायडे	दिव्यांग-दृष्टीदोष-१	अमरावती	अमरावती
२७०	२९०	श्री. मंगेश अशोकराव यावले	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-२१	अमरावती	अमरावती
२७१	२९१	श्री. नितीन दिगंबर माळी	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-२२	नाशिक	जळगांव
२७२	२९२	श्री. बाळासाहेब शंकरराव मिसाळ	भटक्या जमाती-ड- सर्वसाधारण-५	कोकण-२	मुंबई
२७३	२९३	श्री. प्रसाद सुदाम पाटील	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-२३	कोकण-२	रायगड
२७४	२९४	श्री. शांताराम सुगदेव मोरे	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-२०	नागपूर	नागपूर
२७५	२९६	श्री. निखील एकनाथ शिंदे	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-४	कोकण-२	मुंबई
२७६	२९७	श्रीमती प्रज्ञा महादेव शेलार	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-२१	नागपूर	वर्धा
२७७	२९८	श्री. संदिप बाळू आग्ने	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-२५	कोकण-२	मुंबई
२७८	२९९	श्री. ऋतुराज शरद पाटील	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-२६	अमरावती	अकोला
२७९	३००	श्रीमती अनुजा अनिल तेलंग	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-२२	नागपूर	नागपूर
२८०	३०१	श्रीमती रुपाली प्रविण साखरकर	इतर मागासवर्ग- महिला-१८	पुणे	पुणे
२८१	३०४	श्री. ब्रविम यशवंत महाले	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-२७	नाशिक	अहमदनगर
२८२	३०५	श्री. विठ्ठल वामन शेळके	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-२३	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर
२८३	३०६	श्रीमती उज्वला शंकरराव श्रीराव	इतर मागासवर्ग-महिला-१९	अमरावती	अमरावती
२८४	३०७	श्रीमती शालिनी ज्ञानेश्वर घाडगे	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-२४	कोकण-२	मुंबई
२८५	३०८	श्री. अशोक सुदाम गवारे	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-५	नाशिक	अहमदनगर
२८६	३०९	श्री. राजेंद्र अमृत मोरे	भटक्या जमाती- ब - सर्वसाधारण-३	नाशिक	नंदुरबार
२८७	३१०	श्रीमती संगिता विश्वनाथ गोपाळे	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-२५	छत्रपती संभाजीनगर	नांदेड

२८८	३११	श्री. विकास पंजाबराव मुजमुले	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-२६	अमरावती	अमरावती
२८९	३१२	श्री. दिपक गोपिचंद पौळ	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-६	छत्रपती संभाजीनगर	बीड
२९०	३१३	श्रीमती जयश्री माणिकराव पाटील	इतर मागासवर्ग- महिला-२०	नाशिक	नाशिक
२९१	३१४	श्री. निलेश पुरुषोत्तम मोरे	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-२८	नाशिक	नाशिक
२९२	३१५	श्री. श्रीकांत शामकांत मांडले	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-२९	अमरावती	यवतमाळ
२९३	३१६	श्री. कृष्णा श्रीराम जमधडे	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-३०	कोकण २	मुंबई
२९४	३१७	श्री. भालचंद्र सुभाष सुपेकर	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-२७	कोकण-१	रत्नागिरी
२९५	३१८	श्री. सुमेध पांडुरंग गवळे	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-२८	छत्रपती संभाजीनगर	बीड
२९६	३१९	श्रीमती विशाला लेहनदास वाहणे	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-२९	नागपूर	वर्धा
२९७	३२०	श्री. संतोष बाबुराव भोसले	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-७	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर
२९८	३२१	श्री. अभिलाष गोविंद येळे	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-३१	नागपूर	गोंदिया
२९९	३२२	श्री. पांडुरंग आबासाहेब गरदरे	भटक्या जमाती-क- सर्वसाधारण-३	कोकण-२	रायगड
३००	३२३	श्री. स्वप्निल संपतराव पवार	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-८	छत्रपती संभाजीनगर	नांदेड
३०१	३२४	श्री. सुमित विजय देवरे	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-३२	कोकण-२	मुंबई
३०२	३२५	श्री. मुकेश श्रीराम सहारे	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-३३	नागपूर	नागपूर
३०३	३२६	श्री. संजय नाथराव अंबेकर	भटक्या जमाती-ड- सर्वसाधारण-६	छत्रपती संभाजीनगर	बीड
३०४	३२७	श्री. दगडु पंडित गायकवाड	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-३०	कोकण-२	ठाणे
३०५	३२८	श्री. आशिष अरुण उल्हाळकर	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-३४	कोकण-१	सिंधुदुर्ग
३०६	३२९	श्रीमती दिपाली दिलीप सुर्यवंशी	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-३१	छत्रपती संभाजीनगर	लातूर
३०७	३३०	श्रीमती मनिषा जयप्रकाश गायकवाड	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-३२	छत्रपती संभाजीनगर	नांदेड
३०८	३३१	श्री. अभिलाष हरीदास गरड	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-९	छत्रपती संभाजीनगर	लातूर
३०९	३३२	श्री. कनिष्क अनिल उबाळे	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-३३	नाशिक	अहमदनगर
३१०	३३३	श्रीमती शिला अच्युतराव गायकवाड	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-३४	छत्रपती संभाजीनगर	बीड
३११	३३४	श्रीमती प्रमिला सखाराम चव्हाण	भटक्या जमाती-ब-महिला-२	कोकण-२	ठाणे
३१२	३३५	श्रीमती रचना राजेंद्र होनमाने	भटक्या जमाती-क-महिला- २	नागपूर	वर्धा
३१३	३३६	श्री. अविनाश हौसेराव जाधव	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-१०	कोकण-२	मुंबई

३१४	३३७	श्रीमती प्रज्ञा तुकाराम चांदणे	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-३५	कोकण-२	ठाणे
३१५	३३८	श्री. ओमप्रसाद पांडुरंग लोमटे	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-११	छत्रपती संभाजीनगर	बीड
३१६	३३९	श्रीमती पल्लवी दिलीप देशमुख	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- महिला-६	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर
३१७	३४०	श्री. अविनाश शालीग्राम पाटील	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-३५	नाशिक	नाशिक
३१८	३४२	श्रीमती स्मिता गोपाळकृष्ण कोपर्डे	इतर मागासवर्ग-महिला-२२	कोकण २	रायगड
३१९	३४३	श्री.बालाजी भगवानराव ठेकणे	भटक्या जमाती-क- सर्वसाधारण-४	कोकण-२	मुंबई
३२०	३४४	श्रीमती कोमल सुरेश काटू	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- महिला-७	कोकण-२	मुंबई
३२१	३४५	श्री.पंकज सुभाषराव गजभिये	अनुसूचित जाती- सर्वसाधारण-३६	अमरावती	यवतमाळ
३२२	३४६	श्रीमती सोनाली हणमंत क्षीरसागर	इतर मागासवर्ग-महिला-२३	कोकण-२	रायगड
३२३	३४७	श्री.तुषार शावराव सिरसाट	अनुसूचित जाती खेळाडू विरुद्ध-१	अमरावती	अकोला
३२४	३४८	श्री.तेजेश शांतीनाथ आरगे	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-३६	नागपूर	नागपूर
३२५	३४९	श्री.सुनिल त्रिबंकराव गवळी	भटक्या जमाती-क- सर्वसाधारण-५	कोकण-१	रत्नागिरी
३२६	३५०	श्रीमती सुरभी रवी जैस्वाल	इतर मागासवर्ग-महिला-२४	छत्रपती संभाजीनगर	नांदेड
३२७	३५१	श्रीमती अश्विनी आदिनाथ रेळेकर	इतर मागासवर्ग महिला-२५	छत्रपती संभाजीनगर	बीड
३२८	३५२	श्रीम.क्रिपालाराणी रामदासजी भिसेकर	इतर मागासवर्ग-महिला-२६	नागपूर	नागपूर
३२९	३५३	श्री.विक्रान्त विठ्ठल भालेराव	अनुसूचित जाती खेळाडू विरुद्ध-२	नाशिक	नाशिक
३३०	३५५	श्रीमती तृप्ती भगवानराव वैद्य	भटक्या जमाती-क-महिला- ३	छत्रपती संभाजीनगर	धाराशिव
३३१	३५६	श्रीमती अतीयाबेगम ताहेर सय्यद	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- महिला-८	छत्रपती संभाजीनगर	बीड
३३२	३५७	श्रीमती मीनाक्षी ज्ञानेश्वर करारे	इतर मागासवर्ग-महिला-२७	नागपूर	नागपूर
३३३	३५८	श्री.इलियाज खान युनूस खान पठाण	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-१२	अमरावती	अमरावती
३३४	३६०	श्री.कणाद तात्याराम उगलमुगले	भटक्या जमाती ड खेळाडू विरुद्ध १	छत्रपती संभाजीनगर	लातूर
३३५	३६१	श्री.विजेंद्र गणपतराव पराते	विशेष मागास प्रवर्ग- सर्वसाधारण-३	नागपूर	वर्धा
३३६	३६२	श्री.अण्णासाहेब पुंजा कदम	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-३७	नाशिक	जळगांव
३३७	३६४	श्री.शशिकांत शिवाजी माने	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-३९	नाशिक	जळगांव
३३८	३६५	श्रीमती शितल वसंतराव दहिकर	इतर मागासवर्ग-महिला-२८	नागपूर	चंद्रपूर
३३९	३६६	श्रीमती रुपाली जयपाल टाकळे	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- महिला-९	कोकण-२	मुंबई
३४०	३६७	श्रीमती उज्वला रघुनाथ हेरवाडे	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- महिला-१०	कोकण-१	सिंधुदुर्ग

३४१	३६८	श्रीमती रविता बन्सीलाल देवराज	विशेष मागास प्रवर्ग-महिला-१	अमरावती	बुलढाणा
३४२	३६९	श्रीमती पुनम दत्तात्रय जाधव	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग-महिला-११	नागपूर	नागपूर
३४३	३७०	श्री.ज्ञानेश्वर माणिकराव पाटील	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग-सर्वसाधारण-१४	छत्रपती संभाजीनगर	बीड
३४४	३७१	श्री.देवेंद्र रामकृष्ण बाविस्कर	इतर मागासवर्ग-सर्वसाधारण-४०	नाशिक	अहमदनगर
३४५	३७२	श्री.राहुल दिनकर रहाणे	इतर मागासवर्ग-सर्वसाधारण-४१	अमरावती	यवतमाळ
३४६	३७३	श्रीमती जहाँनारा दोस्त मोहम्मद अन्सारी	इतर मागासवर्ग-महिला-२९	नाशिक	धुळे
३४७	३७४	श्री.रोहिदास अमरसिंग पाडवी	अनुसूचित जमाती-सर्वसाधारण-२	नाशिक	धुळे
३४८	३७५	श्री.मंगलमूर्ती किशनराव मांडे	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग-सर्वसाधारण-१५	छत्रपती संभाजीनगर	नांदेड
३४९	३७६	श्रीमती चैताली शंकरराव खांडरे	भटक्या जमाती-ड-महिला-२	अमरावती	यवतमाळ
३५०	३७७	श्रीमती श्वेता मिलिंद हिरवे	इतर मागासवर्ग-महिला-३०	छत्रपती संभाजीनगर	लातूर
३५१	३७८	श्रीमती रेश्मा शिवनाथ शिंदे	भटक्या जमाती-ब-महिला-३	कोकण-२	ठाणे
३५२	३७९	श्री.विनायक रेवणसिध्द गायकवाड	विमुक्त जाती-अ-सर्वसाधारण-३	कोकण-२	मुंबई
३५३	३८०	श्रीमती सारिका सदाशिव राऊत	इतर मागासवर्ग-महिला-३१	कोकण-२	मुंबई
३५४	३८१	श्रीमती आरती अशोक पवार	भटक्या जमाती-ब-महिला-४	कोकण-१	सिंधुदूर्ग
३५५	३८२	श्री. सुधीर व्यंकटराव तलमले	इतर मागासवर्ग-सर्वसाधारण-४२	नागपूर	नागपूर
३५६	३८४	श्रीमती सीमा दादासाहेब चोपडे	भटक्या जमाती-क-महिला-४	नागपूर	भंडारा
३५७	३८५	श्रीमती तृष्णा तानसेन तळेकर	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग - महिला-१२	कोकण-१	रत्नागिरी
३५८	३८६	श्री. शैलेश यशवंत देसले	इतर मागासवर्ग-सर्वसाधारण-४३	नाशिक	अहमदनगर
३५९	३८७	श्री. सैय्यद उमेर सैय्यद युसूफ	दिव्यांग-लोकोमोटोर अक्षमता -२	अमरावती	अकोला
३६०	३८८	श्री. फैजान अनिस अहमद	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग-सर्वसाधारण-१६	अमरावती	बुलढाणा
३६१	३८९	श्री. शिराजोद्दीन रसिद शेख	इतर मागासवर्ग-सर्वसाधारण-४४	छत्रपती संभाजीनगर	बीड
३६२	३९०	श्रीमती क्रांती सुरेश कुंभार	इतर मागासवर्ग-महिला-३२	कोकण-२	मुंबई
३६३	३९१	श्री. जयेश मोतीराम बोरकर	इतर मागासवर्ग-सर्वसाधारण-४५	नागपूर	नागपूर
३६४	३९२	श्रीमती ज्योती दत्तात्रय पांडव	इतर मागासवर्ग-सर्वसाधारण-४६	नाशिक	अहमदनगर
३६५	३९३	श्री. रणजीत जयराम खोब्रागडे	दिव्यांग-लोकोमोटोर अक्षमता-३	नागपूर	चंद्रपूर
३६६	३९४	श्री. निखील मनोहर मगदुम	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग-सर्वसाधारण-१७	छत्रपती संभाजीनगर	नांदेड
३६७	३९५	श्री. सोमनाथ नरहरीअप्पा व्यवहारे	इतर मागासवर्ग-सर्वसाधारण-४७	छत्रपती संभाजीनगर	बीड

३६८	३९६	श्री. प्रकाश दत्त शेजाळ	भटक्या जमाती-क- सर्वसाधारण-७	कोकण-२	मुंबई
३६९	३९७	श्री. सुजित विष्णु कापडणिस	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-४८	नाशिक	अहमदनगर
३७०	३९८	श्री. रुपेश रामदास चौधरी	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-४९	अमरावती	बुलढाणा
३७१	३९९	श्रीमती सुशिमता राधेशाम शर्मा	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- महिला-१३	अमरावती	अकोला
३७२	४००	श्री. राकेश विश्राम तिवारी	दिव्यांग-लोकोमोटर अक्षमता-४	कोकण-२	मुंबई
३७३	४०१	श्रीमती विद्यादेवी स्वामीराव पिठाळकर	विमुक्त जाती-अ-महिला-३	कोकण-२	ठाणे
३७४	४०२	श्री. ज्ञानेश्वर प्रकाश बोरसे	भटक्या जमाती-क- सर्वसाधारण-८	अमरावती	यवतमाळ
३७५	४०३	श्रीमती मनिषा खंडेराव सोनवणे	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-५०	नाशिक	अहमदनगर
३७६	४०४	श्री.मुकूंद गणपतराव काळदाते	भटक्या जमाती-क- सर्वसाधारण-९	कोकण-१	सिंधुदुर्ग
३७७	४०५	श्री. निलेश प्रभाकर लडकत	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-५१	नागपूर	भंडारा
३७८	४०६	श्री. प्रशांत श्रीमंतराव कच्छवे	विमुक्त जाती-अ- सर्वसाधारण-४	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर
३७९	४०७	श्रीमती पल्लवी नामदेव हेकरे	भटक्या जमाती -ड-महिला- ३	नाशिक	अहमदनगर
३८०	४०८	श्रीमती अंजना मिरगुजी भिवगडे	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-५२	नागपूर	नागपूर
३८१	४०९	श्री. बसलिंग बन्सीअप्पा तोडकर	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-५३	कोकण-२	ठाणे
३८२	४१०	श्री.संजय किसन गुंजकर	विमुक्त जाती-अ- सर्वसाधारण-५	छत्रपती संभाजीनगर	धाराशिव
३८३	४११	श्रीमती सोनाली प्रल्हादराव शिंदे	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग - महिला-१४	छत्रपती संभाजीनगर	बीड
३८४	४१२	श्रीमती मृनालीनी बबनराव निब्रड	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-५४	अमरावती	यवतमाळ
३८५	४१३	श्रीमती केवल सुनिल नांदोडे	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-५५	नाशिक	नाशिक
३८६	४१४	श्री. विनायक मुरलीधर दारुणकर	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-५६	छत्रपती संभाजीनगर	बीड
३८७	४१५	श्रीमती प्रियंका सुधाकर कबाडे	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-५७	नागपूर	नागपूर
३८८	४१६	श्रीमती वृषाली हरीशचंद्र वाळुंज	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-५८	नाशिक	अहमदनगर
३८९	४१७	श्री. रामेश्वर बाबुराव कचवे	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-५९	नाशिक	जळगांव
३९०	४१८	श्रीमती मीरा निवृत्ती कोंडमगिरे	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-६०	छत्रपती संभाजीनगर	लातूर
३९१	४१९	श्रीमती लता गोपीनाथ राठोड	विमुक्त जाती-अ-महिला-४	छत्रपती संभाजीनगर	बीड
३९२	४२०	श्री. दिपक यशवंत ऐनकफळे	भटक्या जमाती-क- सर्वसाधारण-१०	कोकण-२	मुंबई

३९३	४२१	श्री. पराग रामचंद्र भाग्यवंत	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-६१	कोकण -२	ठाणे
३९४	४२२	श्री. फरीद अब्दुल मजीद शेख	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-१८	नाशिक	नाशिक
३९५	४२३	श्रीमती मनिषा रविंद्र महल्ले	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-६२	नागपूर	नागपूर
३९६	४२४	श्री.युवराज लहु वरुटे	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-६३	नागपूर	नागपूर
३९७	४२५	श्रीमती सरला विनायक पाटील	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-६४	नाशिक	जळगांव
३९८	४२६	श्री. सागर प्रभाकर देशमुख	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-६५	नागपूर	नागपूर
३९९	४२७	श्री. सय्यद महंमद शफिक सय्यद रशीद	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-१९	छत्रपती संभाजीनगर	धाराशिव
४००	४२९	श्री. रविंद्र राजेंद्र रोकडे	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-६६	नाशिक	जळगांव
४०१	४३०	श्रीमती राणी राजगोंडा पाटील	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- महिला-१५	छत्रपती संभाजीनगर	बीड
४०२	४३२	श्री. सचिन बाळु पवार	विमुक्त जाती-अ- सर्वसाधारण-६	छत्रपती संभाजीनगर	नांदेड
४०३	४३३	श्रीमती अर्चना किसन चव्हाण	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- महिला-१६	पुणे	सातारा
४०४	४३४	श्री. ज्ञानेश्वर मधुकर पाटील	इतर मागासवर्ग- सर्वसाधारण-६८	कोकण-२	मुंबई
४०५	४३५	श्री. विठ्ठल नामदेव ढेंगळे	अनुसूचित जमाती- सर्वसाधारण-३	नाशिक	अहमदनगर
४०६	४३६	श्री. योगेश रामचंद्र मोरे	भटक्या जमाती-ब- सर्वसाधारण-४	नाशिक	नंदूरबार
४०७	४३७	श्री. विशाल अनिल वधवा	इतर मागासवर्ग खेळाडु विरुध्द-१	अमरावती	अमरावती
४०८	४३८	श्रीमती माधुरी दौलतराव वायचाळ	इतर मागासवर्ग खेळाडु विरुध्द-२	अमरावती	यवतमाळ
४०९	४३९	श्रीमती उषा बाजीराव दोलतोडे	भटक्या जमाती-क-महिला- ५	छत्रपती संभाजीनगर	धाराशिव
४१०	४४०	श्रीमती शिल्पाताई भिमराव चिंतेवार	विशेष मागास प्रवर्ग-महिला- २	नाशिक	अहमदनगर
४११	४४१	श्री. दादासाहेब अण्णासाहेब शेळके	इतर मागासवर्ग खेळाडु विरुध्द-३	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर
४१२	४४२	श्रीमती वृषाली अरुण उमराणे	विशेष मागास प्रवर्ग-महिला- ३	नाशिक	जळगांव
४१३	४४३	श्रीमती कांचन दिलीप सोनवणे	इतर मागासवर्ग खेळाडु विरुध्द-४	नाशिक	नाशिक
४१४	४४४	श्रीमती सिमाताई शालीग्राम लोड	इतर मागासवर्ग खेळाडु विरुध्द-५	कोकण-२	मुंबई
४१५	४४५	श्री. ज्ञानेश्वर विठ्ठल पाटील	भटक्या जमाती-क- सर्वसाधारण-११	नाशिक	अहमदनगर
४१६	४४७	श्री. राहुल रामदास मुंढे	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-२२	कोकण-२	मुंबई
४१७	४४८	श्री. भाऊसाहेब केरबा साळवे	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-२३	छत्रपती संभाजीनगर	धाराशिव

४१८	४४९	श्री. सचिन कृष्णराव देशमुख	दिव्यांग-लोकोमोटोर अक्षमता-५	अमरावती	बुलढाणा
४१९	४५१	श्री. अभय नारायण गवळी	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-२४	छत्रपती संभाजीनगर	जालना
४२०	४५२	श्री. सुदेश देवराव दळवी	दिव्यांग-लोकोमोटोर अक्षमता-६	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर
४२१	४५३	श्रीमती दिपाली सुभाषराव शिरफुले	भटक्या जमाती-ब -महिला- ५	छत्रपती संभाजीनगर	हिंगोली
४२२	४५४	श्रीमती वैशाली अशोक खांदोडे	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- महिला-१७	छत्रपती संभाजीनगर	लातूर
४२३	४५५	श्रीमती चंद्रभागा बाबुराव काळे	भटक्या जमाती-क-महिला- ६	छत्रपती संभाजीनगर	नांदेड
४२४	४५६	श्रीमती प्रिया दिलीप जमादार	अनुसूचित जमाती-महिला-१	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर
४२५	४५७	श्री.तोकलवार कृष्णमूर्ती वेंकटस्वामी	भटक्या जमाती-ब- सर्वसाधारण-५	नागपूर	चंद्रपूर
४२६	४५८	श्रीमती वृषाली राजाराम चिल्लाळ	विशेष मागास प्रवर्ग-महिला- ५	नागपूर	नागपूर
४२७	४५९	श्री.पवन दयाराम राठोड	विमुक्त जाती-अ- सर्वसाधारण-७	अमरावती	यवतमाळ
४२८	४६१	श्री.वैभव रामकिशन काळे	भटक्या जाती-क सर्वसाधारण - १२	छत्रपती संभाजीनगर	बीड
४२९	४६२	श्री.शिवकुमार रणजित शिलेदार	अनुसूचित जमाती सर्वसाधारण -४	छत्रपती संभाजीनगर	नांदेड
४३०	४६३	श्री.रमेश गोपाळ राठोड	विमुक्त जाती -अ सर्वसाधारण- ८	पुणे	सोलापूर
४३१	४६४	श्री.प्रशांत मुकुंदराव लिहीणे	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-२६	छत्रपती संभाजीनगर	परभणी
४३२	४६५	श्री.वैभव दशरथ देशमुख	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-२७	छत्रपती संभाजीनगर	जालना
४३३	४६६	श्रीमती कल्पना अरुण लवटे	भटक्या जमाती-क महिला-७	अमरावती	अमरावती
४३४	४६७	श्री.विजय राजबली यादव	भटक्या जमाती-क सर्वसाधारण -१३	कोकण-२	मुंबई
४३५	४६८	श्रीमती श्रद्धा सुरेश शिरगावे	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-२८	कोकण-२	मुंबई
४३६	४६९	श्रीमती पूजा शशिकांत केंद्रे	भटक्या जमाती-ड महिला-४	छत्रपती संभाजीनगर	बीड
४३७	४७०	श्रीमती प्रसन्ना किशोर जांगडे	भटक्या जमाती-ब सर्वसाधारण-६	छत्रपती संभाजीनगर	नांदेड
४३८	४७१	श्री.सय्यद साजेद अली सय्यद माजेद अली हाश्मी	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-२९	छत्रपती संभाजीनगर	लातूर
४३९	४७२	श्री.श्रीकृष्ण मोहनराव राठोड	विमुक्त जाती-अ सर्वसाधारण-९	छत्रपती संभाजीनगर	हिंगोली
४४०	४७३	श्री.गजानन बुधाजी पाटील	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-३०	अमरावती	अमरावती
४४१	४७४	श्रीमती शांती रविंद्र कोमटी	विशेष मागास प्रवर्ग- सर्वसाधारण-४	कोकण-२	मुंबई
४४२	४७५	श्री.विनायक लिंगाजी चंदेल	विमुक्त जाती-अ सर्वसाधारण-१०	छत्रपती संभाजीनगर	बीड

४४३	४७६	श्रीमती अस्मिता अरुण शिंदे	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग सर्वसाधारण-३१	छत्रपती संभाजीनगर	लातूर
४४४	४७७	श्री.महादेव ज्ञानदेव करे	भटक्या जमाती-क सर्वसाधारण -१४	पुणे	पुणे
४४५	४७८	श्री.गोपाल प्रल्हाद चव्हाण	विमुक्त जमाती- अ सर्वसाधारण-११	कोकण २	रायगड
४४६	४८१	श्री.चंद्रकांत सावळेराम सुपे	अनुसूचित जमाती- सर्वसाधारण-५	नाशिक	नाशिक
४४७	४८२	श्री.वसंत विश्वनाथ राठोड	विमुक्त जाती- अ खेळाडु विरुध्द-१	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर
४४८	४८३	श्री.विरेंद्र विजयराव देशमुख	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-३२	छत्रपती संभाजीनगर	नांदेड
४४९	४८४	श्रीमती विद्या गुलाबराव गायकवाड	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-३३	कोकण-१	रत्नागिरी
४५०	४८५	श्री.उमाकांत मारोतीराव वाडीकर	भटक्या जमाती-ब- सर्वसाधारण-७	नाशिक	नाशिक
४५१	४८६	श्रीमती कविता विकास चंद्रात्रे	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-३४	नाशिक	नाशिक
४५२	४८७	श्रीमती शितल नवनाथ पवार	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- सर्वसाधारण-३५	कोकण-२	रायगड
४५३	४८८	श्री.चेतन भिमसिंग वळवी	अनुसूचित जमाती- सर्वसाधारण-६	नाशिक	धुळे
४५४	४८९	श्रीमती मयुरी सुभाष गव्हाणे	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग खेळाडु विरुध्द १	छत्रपती संभाजीनगर	बीड
४५५	४९२	श्री.कैलास मच्छिंद्र गिरी	भटक्या जमाती-ब- सर्वसाधारण-१०	छत्रपती संभाजीनगर	नांदेड
४५६	४९३	श्री. शिवशंकर नारायण थेरोकार	विशेष मागास प्रवर्ग- सर्वसाधारण-५	छत्रपती संभाजीनगर	बीड
४५७	४९४	श्रीमती स्वाती आनंदराव गव्हाणे	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग खेळाडु विरुध्द २	कोकण-१	सिंधुदुर्ग
४५८	४९५	श्री. अशोक लक्ष्मण दडुकर	आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग खेळाडु विरुध्द-३	कोकण-१	रत्नागिरी
४५९	४९६	श्री. जगन्नाथ सुदाम धेंडुळे	भटक्या जमाती-क- सर्वसाधारण-१६	छत्रपती संभाजीनगर	जालना
४६०	४९७	श्रीमती पल्लवी मधुकर भोळा	विशेष मागासप्रवर्ग- सर्वसाधारण-६	पुणे	सोलापूर
४६१	४९८	श्रीमती सारीका शामराव शेळके	भटक्या जमाती-क-महिला- ८	कोकण-१	रत्नागिरी
४६२	४९९	श्री. प्रतिश रुपचंद भलावी	अनुसूचित जमाती- सर्वसाधारण-७	नागपूर	भंडारा
४६३	५००	श्रीमती पार्वती रखमाजी गिरी	भटक्या जमाती-ब- सर्वसाधारण-११	कोकण-२	मुंबई
४६४	५०१	श्रीमती शिल्पा भगवान पुजारी	भटक्या जमाती-क- सर्वसाधारण-१७	कोकण -२	ठाणे
४६५	५०३	श्रीमती तृप्ती चंद्रकांत कुचेकर	भटक्या जमाती-क खेळाडु विरुध्द-१	छत्रपती संभाजीनगर	जालना
४६६	५०४	श्रीमती निलीमा सतिश चौथे	विशेष मागासप्रवर्ग- सर्वसाधारण-७	कोकण-२	मुंबई
४६७	५०५	श्री. अयाजोद्दीन रियाजेद्दीन	भटक्या जमाती-ब खेळाडु विरुध्द-१	छत्रपती संभाजीनगर	धारशिव
४६८	५०६	श्रीमती मधुमिता सुभाष चव्हाण	विमुक्त जाती-अ-महिला-५	नाशिक	अहमदनगर

४६९	५०८	श्री. दिलीप बिज्या वळवी	अनुसूचित जमाती- सर्वसाधारण-८	नाशिक	जळगांव
४७०	५०९	श्री. दिपककुमार मुकुंदराव ठाकुर	अनुसूचित जमाती- सर्वसाधारण-९	नाशिक	अहमदनगर
४७१	५१०	श्रीमती अनुराधा अरुण सोलंकी	अनुसूचित जमाती-महिला-३	कोकण-१	रत्नागिरी
४७२	५११	श्रीमती सुषमा जयपाल तराळ	विशेष मागास प्रवर्ग- सर्वसाधारण-८	कोकण -२	ठाणे
४७३	५१३	श्रीमती वर्षा केसरसिंग वसावे	अनुसूचित जमाती-महिला- ५	नाशिक	नंदूरबार
४७४	५१४	श्रीमती वनिता रुपसिंग वळवी	अनुसूचित जमाती-महिला-६	नाशिक	नंदूरबार
४७५	५१५	श्री. सुभाषचंद्र विनायक उईके	अनुसूचित जमाती- सर्वसाधारण-१०	नागपूर	वर्धा
४७६	५१६	श्री. सुनिल सत्तरसिंग वळवी	अनुसूचित जमाती- सर्वसाधारण-११	कोकण-१	रत्नागिरी
४७७	५१७	श्री. उमेश सुधाकरराव बेलेकर	विशेष मागास प्रवर्ग- सर्वसाधारण-९	कोकण-२	ठाणे
४७८	५१८	श्री. प्रितम पुरुषोत्तम पांढरपट्टे	विशेष मागास प्रवर्ग- सर्वसाधारण-१०	कोकण -२	मुंबई
४७९	५१९	श्री. देविदास लक्ष्मण नळवाडे	अनुसूचित जमाती- सर्वसाधारण-१२	नाशिक	अहमदनगर
४८०	५२०	श्रीमती शिल्पा दिगंबर निमणकर	विशेष मागास प्रवर्ग खेळाडु विरुद्ध-१	कोकण-२	रायगड
४८१	५२१	श्री. गणेश पांडु आचारी	अनुसूचित जमाती- सर्वसाधारण-१३	कोकण-१	रत्नागिरी
४८२	५२२	श्री. कुंवरसिंग रोहिदास वळवी	अनुसूचित जमाती- सर्वसाधारण-१४	नाशिक	अहमदनगर
४८३	५२३	श्रीमती कुसुम रघुनाथ उतळे	अनुसूचित जमाती-महिला- ७	नाशिक	अहमदनगर
४८४	५२४	श्रीमती लक्ष्मी राजेंद्र पावरा	अनुसूचित जमाती-महिला-८	नाशिक	जळगांव
४८५	५२५	श्रीमती सुलताना रुबाब तडवी	अनुसूचित जमाती- सर्वसाधारण-१५	कोकण-२	मुंबई
४८६	५२६	श्री. गोमत्या तुक्या पावरा	अनुसूचित जमाती- सर्वसाधारण-१६	नाशिक	अहमदनगर
४८७	५२७	श्री. अजय देविदास साखरे	दिव्यांग-दृष्टीदोष-२	छत्रपती संभाजीनगर	बीड
४८८	५२८	श्रीमती शिल्पा मारोती मरस्कोल्हे	अनुसूचित जमाती खेळाडु विरुद्ध-१	नागपूर	चंद्रपूर
४८९	५२९	श्री. नितीश नामदेवराव धायतडक	दिव्यांग-दृष्टीदोष-३	पुणे	पुणे
४९०	५३०	श्री. अजित पांडुरंग गवाड	दिव्यांग-दृष्टीदोष-४	छत्रपती संभाजीनगर	धाराशीव
४९१	५३१	श्री. विनोद पोपट निंबाळकर	दिव्यांग-दृष्टीदोष-५	पुणे	पुणे

२. वरील उमेदवारांची नियुक्ती खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून करण्यात येत आहे.

(१) सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मॅट्रीक्स मधील वेतन स्तर एस- २०- रु.५६१००-१७७५०० या वेतनश्रेणीमध्ये नियुक्ती करण्यात येत आहे.

(२) दोन वर्षांच्या परिविक्षाधीन कालावधीसाठी विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती करण्यात येत आहे.

(३) प्रस्तुत नियुक्ती ही मा. मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ मधील रिट याचिका क्रमांक ८४७४/२०१० महाराष्ट्र शासन व इतर विरुद्ध शिवराम व्ही. चौधरी आणि इतर मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहिल. प्रस्तुत याचिकेचा निर्णय शासनाच्या बाजूने लागल्यास, थकबाकीची रक्कम शासनास परत करण्यात येईल." अशा आशयाचे क्षतिपूर्ती बंधपत्र (Indemnity Bond) संबंधीत उमेदवारांनी भरून देणे बंधनकारक राहिल.

(४) परिविक्षा कालावधीमध्ये पहिली वार्षिक वेतनवाढ देण्यात येईल व त्यानंतरची वेतनवाढ परिविक्षा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक परिवि-२७१५/प्र.क्र.३०२/कार्या.८, दि.२२.०६.२०२१ नुसार नवीन परिविक्षा धोरणानुसार देण्यात येईल.

(५) परिविक्षाधीन अधिकारी यांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या जिल्हा पदस्थापनेच्या ठिकाणी ३० दिवसांच्या आत रुजू व्हावे.

(६) प्रस्तुत पदावर रुजू होण्यास मुदतवाढ घ्यावयाची असल्यास सामान्य प्रशासन विभाग, शासन अधिसूचना क्र. एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/१२, दि.२१.०६.२०२१ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल.

(७) महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतुदीनुसार सदरहू उमेदवारांची ज्येष्ठता निश्चित करण्यात येईल.

(८) सदर परिविक्षाधीन सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांना शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक प्रशिक्षण २०००/प्र.क्र.६१/२००१/३९, दिनांक १९.३.२००३ अन्वये संगणक हाताळणी / वापराबाबतचे शासन मान्यताप्राप्त आवश्यक ते प्रमाणपत्र नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत विभाग प्रमुखाकडे सादर करणे अनिवार्य राहिल. अन्यथा प्रस्तुत पदावरील त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येतील.

(९) ज्या अधिकारी यांनी मराठी व हिंदी परीक्षा अगोदरच उत्तीर्ण केली नसेल किंवा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नसेल तर मराठी व हिंदी भाषा परीक्षा यासंबंधी केलेल्या नियमानुसार त्यांना भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहिल.

(१०) मा. मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल रिट याचिका क्रमांक ७२२८/२०२४ योगेश चंद्रकांत पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन आणि इतर मधील दि.२१.१०.२०२४ रोजी दिलेला अंतरीम आदेशाच्या अधीन राहून प्रस्तुत नियुक्ती देण्यात येत आहे. त्यासंदर्भात शासनास दिलेले बंधपत्र बंधनकारक राहिल.

(११) अधिकारी यांना शासन सेवेत रुजू झाल्यानंतर सेवेचा राजीनामा द्यावयाचा झाल्यास, शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही १०९२/१०३३/प्र.क्र.३३/९२/८, दिनांक ०२.१२.१९९७ व वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक अनियो २०१९/प्र.क्र.४७०/सेवा-४, दिनांक ०९.०५.२०२२ मधील तरतुदी

लागू राहातील. मात्र, गैरवर्तणूक, सेवानियमांचा भंग इत्यादी कारणांसाठी एखाद्या उमेदवाराची सेवा समाप्त करण्यासाठी सूचना देण्याचे बंधन शासनावर राहणार नाही.

(१२) अधिकारी यांची पदस्थापना सदर शासन निर्णयामध्ये दर्शविण्यात आलेल्या जिल्ह्यातील मुख्य न्याय दंडाधिकारी, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या न्यायालयात देण्याबाबतचे आदेश स्वतंत्रपणे संचालक, अभियोग संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे निर्गमित करतील.

(१३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक अंनियो-१००५/१२६/सेवा ४, दिनांक ३१.१०.२००५ व शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक अंनियो-२०१२/९६/सेवा ४, दि.२७.०८.२०१४ मधील तरतुदीनुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू राहिल.

(१४) वर नमूद केलेल्या अटी व शर्ती व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील राज्य सेवा अधिकाऱ्यांना लागू असलेले अन्य सर्व सेवाविषयक नियम उमेदवारांना लागू होतील.

३. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.mahbarashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०१०२१७१५५६२९२९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(द. ह. कदम)
उप सचिव, गृह विभाग,
महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) महासंचालक (न्यायीक व तांत्रिक), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- २) संचालक, अभियोग संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ३) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने)
- ४) सामान्य प्रशासन विभाग (कार्यासन १२ व १६ ब), मंत्रालय, मुंबई.
- ५) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परिक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
- ६) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ७) प्रधान सचिव (अ.व सु.) यांचे स्वीय सहाय्यक, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) सर्व सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता
- ९) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १०) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
- ११) संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी
- १२) सर्व संबंधित उमेदवार (संचालक, अभियोग संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्फत)
- १३) निवड नस्ती/पोल १०.